

कल्याण डॉबिवली महानगरपालिका, कल्याण सुदूरपश्चिम

जा.क्र.कडोमपा/नरवि/बांप/कवि/२०१३-१४)१७/१४८

कल्याण डॉबिवली महानगरपालिका, कल्याण

दिनांक :— ७/८/२०१४

सुधारीत बांधकाम मंजुरी

ह.वि.ह.क्षेत्र ६७०.४० चौ.मी.

श्री/ श्रीमती— रामपाल एस.पुरोहित व इतर.

च्दारा—वास्तुशिल्पकार, श्री.जॉन वर्गिस, कल्याण (प.)

स्थापत्य अभियंता:— श्री.अरुण खासनीस, कल्याण (प.)

विषय:— स.नं. ३६ हि.नं. १ ब मौजे— चिकणघर, कल्याण (प.) येथे बांधकाम करणेच्या मंजुरीबाबत.

संदर्भ:— १) आपला दि.०७-०६-२०१४ रोजीचा श्री.जॉन वर्गिस, कल्याण (प.).

वास्तुशिल्पकार, यांचे मार्फत सादर केलेला अर्ज क्र. १३६२८

२) जा.क्र.कडोमपा/नरवि/बाप/कवि/२०१३-१४/१७ दिनांक ०२.०८.२०१३.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.पा. व न.र. अधिनियम १९६६ चे कलम ४५ नुसार स.नं. ३६ हि.नं. १ ब मौजे— चिकणघर, कल्याण (प.) मध्ये ४४६.७६ चौ.मी. क्षेत्रावर १९६७.१६. चौ.मी. (ह.वि.ह.सह) चट्टई क्षेत्राच्या भुखंडाना विकास करावयास मुबई प्रातिक महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी केलेल्या दिनांक ०७-०६-२०१४ च्या अर्जास अनुसरुन पुढील शर्तीस अधिन राहून तुमच्या मालकीच्या जागेत हिरव्या रंगाने दुर्स्ती दाखविल्याप्रमाणे तळधर, तळमजला, पाहिला मजला ते सहावा मजला, सातवा मजला रहिवासी, वाणिज्य वाढे-भिंतीच्या इमारतीच्या बांधकामाबाबत, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इमारतीच्या व जागेच्या मालकी हक्कासांदर्भात कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार रहाल या अटीवर हे समर्पित देण्यात येत आहे.

प्रभारी सहाय्यक संचालक नगररचना
कल्याण डॉबिवली महापालिका, कल्याण.

- १) हे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिल्याचे तारखेपासून एक वर्षांपर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी मंजुरीपत्राचे नूतनीकरण मुदत संपत्त्याआधी करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करताना किंवा नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमाच्या व नियोजित विकास योजने अनुपांगाने छाननी करण्यात येईल.
- २) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुर्लक्ष्या आपल्यावर बंधनकारक राहातील.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कायरल्यास लेखी कल्पविण्यात यावे.
- ४) ही परवानगी आपल्या मालकीच्या कंजातील जमीनीव्यतिरिक्त अन्य जमीनीवर बांधकाम अगर विकास करण्यास हक्क देत नाही.
- ५) इमारतीचे बांधकाम या सेवतन्या मंजुर केलेल्या नकाशाप्रमाणे आणि शालून दिलेल्या अटीप्रमाणे करता येईल.
- ६) वार्डेंप्रिंस व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाऱ्याचे, मजूर नकाशाप्रमाणे वार्डेंप्रिंस व जोत्याचे बांधकाम केल्यावाटचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे, व ते या कायरल्याकडून तपासून घेऊन “जोता पूर्वत्वाचा दाखला” घेण्यात यावा व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.
- ७) सदर अभियासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्वी परवानगी घेतल्याशिवाय करु नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द झाले असे समजण्यात येईल.
- ८) इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेनी (स्टॅकरल सेफटी) जबाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद यांचेरव राहिल.
- ९) नकाशात दाखविलेल्या गाळ्यांच्या संख्येमध्ये वै नियोजनामध्ये पूर्वपरवानगीशिवाय बदल करू नये. तसेच एलेंट्स हददीत इमारती भोवती मोकळ्या सोडावयाच्या जागेत बदल करू नये व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
- १०) नागरी जमीन कमाल मर्यादा अधिनियम १९६६ मधील तरतूदी प्रमाणे जागा वाधित होत असल्यास त्याची सर्वस्वी
- ११) जबाबदारी आपलेवर राहिल.
- १२) भूखडाकडे जाण्या—येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे जाणाच्या येण्याच्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
- १३) जागेत जूने भाडेकरू असल्यास त्यांच्याबाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक
- १४) सदर जागेत विहीर असल्यास ती संवधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.
- १५) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग, (क.डो.म.पा.)च्या परवानगीशिवाय वळवू अवधारा बदल करू नये.
- १६) सदर प्रकरणी चुकीची व अपुर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द समजण्यात येईल.

- १६) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खाल्याची परवानगी घेणे आवश्यक राहील व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरणी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्याठीकाणी स्वखचर्ने वाहून टाकणे बंधनकारक राहील.
- १७) प्रस्तुत भूखंडास पिण्याचे पाणी महानगरपालिकेकडून उंपलब्धतेनुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलवाहिनी क.डॉ.म.पा.च्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसारस्वच्छर्ने टाकणे आवश्यक राहिल.
- १८) सदर जागेत बांधकाम करण्याबाबतचा पूर्वीचा परवाना असेल तर तो या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रामुळे रद्द झाला असे समजण्यात यावे.
- १९) गटाराचे व पावसांच्या पाण्याचा निवार होणेकरिता महानगरपालिकेच्या गटारास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधावीत तसेच बांधकामासाठी नलाचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी संबंधितांनी स्वतःबांधकामासाठीच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- २०) नकाशात रस्तांदीकरणाखाली दर्शविलेली जमीन तसेच अंतर्गत रस्ते, सार्वजनिक रस्त्याचा भाग समजण्यात येईल तसेच भविष्यात रस्ता हंडीकरणासाठी जागा लागल्यास ती क.डॉ.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावी लागेल.
- २१) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, यांची प्रस्तावित नकाशाप्रमाणे जागेवर आखणी ता.नि.भू.अ.याचे मार्फत करून खाली व त्याचेकडील प्रमाणित मोजणी नकाशाची प्रत, बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र दिल्या तारखेपासून एक वर्षांनी आत सादर करावी.
- २२) भूखंडातील विकास योजना रस्ते के डॉ.म.पा.न्या सार्व बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे खडीकरण व गटार विकसित करून क.डॉ.म.पा.लिकेस विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २३) भूखंडातील आरक्षित भाग भरणी करून व वाढेभितीचे बांधकाम करून रितसर करासामा व खरेदीखातासह क.डॉ.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २४) जलनिःसारण विभाग व मलनिःसारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डॉ.म.पा.याचे कडील ना—हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करावा.
- २५) जागेच्या मालकी हक्कावाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली गहील.
- २६) नकाशात दाखविल्याप्रमाणे बांधकामाचा फक्त रहिवासी वणिज्य उपयोग करावा.
- २७) भूखंडाचा पोहोच रस्ता पक्क्या स्वरूपात तयार केल्याखेरीज वापर परवाना मिळणार नाही.
- २८) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला वेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरु करता येणार नाही. बांधकाम पूर्णतेच्या दाखल्यासाठी, वास्तुशिल्पकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यात यावा.
- २९) औल्या व मुक्या कच—यासाठी स्वतंत्र कचराकुंडयांची व्यवस्था करावी.
- ३०) कल्याण डॉ.बिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीन सौरउर्जा उपकरणे बसवणे आवश्यक आहे.
- ३१) नेन वॉटर हार्वेस्टिंगवाबत मा.कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाकडून निर्देश देऊन त्याप्रमाणे अमलवजावणी करणे आपांवर बंधनकारक राहील.
- ३२) पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाणी पुरवठा सुधारणा होईपर्यंत महानगरपालिकेची राहणार नाही.
- ३३) प्रकरणी प्रत्यक्ष जागेवर बांधकाम चालु करणेपूर्वी बांधकाम मुंजीचा फलक लावणे आपांवर बंधनकारक राहिल.
- ३४) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला वेणीपूर्वी उद्यान विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपांवर बंधनकारक राहिल.
- ३५) प्रकरणी इमारतीचे सहाय्या भजल्यावरील बांधकाम चालु करणेपूर्वी अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपांवर बंधनकारक राहिल. तसेच सदर दाखला अनुपगाने काही बदल सुचविल्यास सदरचे बदल सुधारीत नकाशामध्ये बदल करणे आवश्यक राहिल.

इशारा:— मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनविकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदी नुसार दखलपात्र गुन्ह्यास पात्र राहाल.

- १) उप आयुक्त अनशिकृत बांधकाम विभाग, क.डॉ.म.पा.कल्याण.
- २) करनिधारिक व संकलक क.डॉ.म.पा.कल्याण.
- ३) विद्युत विभाग, क.डॉ.म.पा.कल्याण.
- ४) पाणीपुरवठा विभाग, क.डॉ.म.पा.कल्याण.
- ५) प्रभाग क्षेत्र अधिकारी 'ब' प्रभाग क्षेत्र.

प्रभारी सहाय्यक संचालक नगररचना कल्याण डॉ.बिवली महापालिका, कल्याण.